

## सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना

महाराष्ट्र शासनाने स्त्रियांचा सामाजिक दर्जा उंचाविण्याच्या दृष्टीने कुटुंबात एक अथवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतुने सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना शासनाचे निर्देशान्वये अमरावती मनपा कार्यक्षेत्रामध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणाऱ्या जोडप्यांना लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

सदर योजना सुधारित करून दि. 01 एप्रिल 2007 पासून खालीलप्रमाणे शासनाच्या निर्देशान्वये महानगरपालिका अमरावती सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

### योजनेचे स्वरूप:-

- अ) एका मुली नंतर शस्त्रक्रिया केल्यास शस्त्रक्रिया केलेल्या व्यक्तीस रु. 2,000/- रोख व मुलीच्या नावे रु. 8,000/- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र स्वरूपात
- ब) दोन मुलींनंतर शस्त्रक्रिया केल्यास शस्त्रक्रिया केलेल्या व्यक्तीस रु. 2,000/- रोख व प्रत्येक मुलीच्या नावे प्रत्येक रु. 4,000/- प्रमाणे रु. 8,000/- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र स्वरूपात लाभ देण्यात येत आहे.

### योजनेच्या अटी व शर्ती:-

1. सदर योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यात अधिवासित कुटुंबांनाच देय राहिल.
2. लाभार्थी हा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीमधीलच असावा.
3. पती किंवा पत्नीने केलेली कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शासनमान्य संस्था अथवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक रुग्णालयात दि. 01 एप्रिल 2007 रोजी अथवा तदनंतर केलेली असावी.
4. पती किंवा पत्नी पैकी कोणीही यापूर्वी निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केलेली नसावी.
5. सदर योजनेच्या लाभार्थींना फक्त एक अथवा दोन मुली असाव्यात परंतु मुलगा मात्र नसावा.
6. लाभार्थीने कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया अमरावती महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये केलेली असावी.

### योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे:-

1. प्रपत्र अ दिलेल्या विहित नमुन्यात भरलेला अर्ज.
2. शस्त्रक्रिया केल्यासंबंधीचे प्रपत्र ब विहित नमुन्यातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
3. शिधावाटप पत्रिकेची प्रत
4. सदर जोडप्याचा शाळा सोडल्याचा किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दाखला किंवा ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांनी दिलेले जन्माचे प्रमाणपत्र यापैकी कोणत्याही एका प्रमाणपत्राची प्रत.
5. ग्रामीण भागाकरीता गटविकास अधिकारी किंवा तहसिलदार यांनी सदर कुटुंब दारिद्र्यरेषेखाली कुटुंबाच्या यादीमध्ये समाविष्ट असल्याबाबत दिलेल्या प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत. (दारिद्र्यरेषेचा दाखला.)
6. शहरी भागाकरीता नगरपालिका / महानगरपालिका यांनी सदर सदर कुटुंब दारिद्र्यरेषेखाली कुटुंबाच्या यादीमध्ये समाविष्ट असल्याबाबत दिलेल्या प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत. (दारिद्र्यरेषेचा दाखला.)
7. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र बाबतचे आवेदन / अर्ज, पासपोर्ट फोटो
8. मुलींचे जन्मदाखले.

### अर्ज करण्याची पध्दत:-

1 मुलगी असल्यास त्या मुलीचे वय एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि दोन मुली असल्यास दुसऱ्या मुलीचे वय 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अर्जदारास महानगरपालिका अंतर्गत शहरी आरोग्य केंद्रामध्ये संबंधित अधिकाऱ्याकडे विनामुल्य अर्ज मिळतील. उक्त अर्जात संपूर्ण माहिती भरून सदर अर्ज कागदपत्रासह शहरी आरोग्य केंद्रामध्ये किंवा आरोग्य विभाग मनपा मध्ये लाभार्थीने शस्त्रक्रिया केल्यापासून 3 वर्षांच्या आत सादर करणे आवश्यक आहे.

वैद्यकीय आरोग्य अधिकारी  
महानगरपालिका अमरावती